

ठाणे महानगरपालिका

संचालित

## चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था

महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी ग्रंथालय इमारत, तळ मजला, वेदांत शॉपींग कॉम्प्लेक्स समोर, कोरस रोड,  
वर्तकनगर, ठाणे(प) ४०० ६०६. दुरध्वनी ०२२-२५८८१४२१

### प्रवेश परीक्षा-२०१९

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षा-२०२० च्या पूर्व प्रशिक्षणासाठी पूर्णवेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी ठाणे महानगरपालिका, ठाणे संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था येथे प्रवेशासाठी रविवार, दिनांक-३० जून २०१९ रोजी एक प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. प्रस्तुत जाहिरातीत नमुद केलेल्या अटीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

१. प्रवेश क्षमता -

: ७० प्रशिक्षणार्थी

२. प्रवेश परीक्षा पध्दती - : प्रवेश परीक्षा एकुण १०० गुणांची असेल. त्यात सामान्य अध्यायन - १ हा पेपर असेल. यु.पी.एस.सी. नागरी सेवा परीक्षाप्रमाणे गुणवत्ता यादी सामान्य अध्यायन-१ या भागावरील गुणांवर आधारित राहिल. तसेच नागरी सेवा परीक्षा अभ्यासक्रमावर आधारित येथील पूर्व परीक्षा असेल.

परीक्षेचा कालावधी

: सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० (एकूण - ९० मिनिटे/दिड तास)

३. प्रवेश परीक्षा अर्हता -

अ) शैक्षणिक अर्हता -

: १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण

(मागास प्रवर्गासाठी ५०% व अमागास प्रवर्गासाठी ५५%)

: २) किंवा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.

ब) वयोमर्यादा -

: उमेदवाराचे वय ०१ ऑगस्ट २०२० रोजी खालील प्रमाणे असावे.

: खुला संवर्ग - २१ ते ३२ वर्ष, : इ.मा.व./वि.मा.प्र./वि.जा./भ.ज. - २१ ते ३५ वर्ष,

: अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती - २१ ते ३७ वर्ष

(सदर वयोमर्यादा यु.पी.एस.सी. प्रमाणे असून दिनांक- ०१ ऑगस्ट २०२० रोजी उमेदवाराचे वय कमी किंवा जास्त नसावे)

क) उमेदवार महाराष्ट्राचा अधिवास असला पाहिजे (Domicile of Maharashtra Certificate)

ड) संस्थेच्या संपूर्ण प्रशिक्षण काळात उमेदवारास नोकरी अथवा इतर अभ्यासक्रमात सहभाग घेता येणार नाही.

इ) वैद्यकीय पदवीधारकांनी Internship पूर्ण करणे आवश्यक आहे.

४. अर्ज करण्याची पध्दत -

१) अर्जाचा नमुना संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून घेता येईल. तसेच संस्थेमध्ये सुध्दा उपलब्ध असेल.

२) प्रवेश परीक्षा अर्ज हे संस्थेकडील विहित नमुन्यात ऑफ लाईन पध्दतीने स्वीकारण्यात येणार असल्याने, टपालाद्वारे, कुरिअरद्वारे, तसेच ई-मेल द्वारे स्वीकारले जाणार नाहीत.

३) अर्जासोबत आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे/प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच अर्ज सादर करतेवेळी मुळ प्रमाणपत्र तपासणी साठी सोबत ठेवावे.

५. प्रवेश परीक्षा संबंधीत महत्वाची माहिती — वेळापत्रक

अ) प्रवेश अर्ज सादर करण्याचा कालावधी : दिनांक- ०१/०६/२०१९ ते १५/०६/२०१९

ब) प्रवेश परीक्षा दिनांक : दिनांक- ३०/०६/२०१९

क) मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द : दिनांक- ०५/०७/२०१९

ड) मुलाखतीची दिनांक : दिनांक- ०९/०७/२०१९ ते १२/०७/२०१९

इ) अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द : दिनांक- १८/०७/२०१९

६. अंतिम निवड झालेल्या प्रशिक्षणार्थीना केवळ सलग दोन वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेस बसण्यासाठी हा प्रवेश असेल.

७. कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारण्याचे अधिकार संस्थेस राहतील.

८. परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेसंबंधी सर्व माहिती, सूचना संस्थेच्या नोटीस बोर्डावर तसेच ठाणे महानगरपालिकेच्या [www.thanecity.gov.in](http://www.thanecity.gov.in) व संस्थेच्या [www.cdinstitute.in](http://www.cdinstitute.in) यां संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

९. अधिक माहितीसाठी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र भूषण ति. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी ग्रंथालय इमारत, वेदांत कॉम्प्लेक्स समोर, कोरस रोड, वर्तकनगर, ठाणे (प.) येथे सकाळी ११.०० ते सायंकाळी ०५.०० या कार्यालयीन वेळेत समक्ष येऊन संपर्क साधवा.

सही/-

(महेश राजदेकर)

माहिती व जनसंपर्क अधिकारी ठाणे

महानगरपालिका, ठाणे